

L-1/2231/MGP October 31, 2019

To,

BSE Limited Code No. 500031

Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai 400 001

National Stock Exchange of India Ltd. BAJAJELEC – Series: EQ

Exchange Plaza, Bandra Kurla Complex
Bandra (East), Mumbai 400 051
BAJA21A – Series A NCDs INE193E08038
BAJA21 – Series B NCDs INE193E08020

BAJA22 - Series C NCDs INE193E08012

Dear Sirs,

Sub.: Newspaper publication.

In accordance with Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith a copy of Notice of Board Meeting, scheduled to be held on Wednesday, November 6, 2019 to consider, inter alia, the unaudited financial results of the Company for the quarter and half year ended on September 30, 2019, as published in 'The Free Press Journal' and 'Navshakti' dated October 31, 2019.

Kindly acknowledge receipt.


Thanking you,

Yours faithfully, For Bajaj Electricals Limited

Mangesh Patil EVP - Legal & Company Secretary

Encl.: As above.

Mulla House, 51 Mahatma Gandhi Road, Mumbai 400 001. Tel: +91-22-6149 7000, 6149 7090





PUBLIC NOTICE

Notice is given to all the concerned that, on behalf of my Client Mr. Ghanshyam Manilal Zaveri that, BALIRAM VASUDEV GAWAD is the owner of, Non Agriculture Land Plot bearing Survey No. 1,7,8/1,9,10 of Plot No. 20,49,50,89,90,91 admeasuring 15774.00 Sq. mts area of Village Saya, Taluka Palghar, District Palghar Pincode 401403. Within the limits of Sub-registrar of Palghar District.

All persons having any right, title interest, claim or demand in respect of above mentioned Scheduled Property or part thereof by way of Sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub tenancy, lien, license, hypothecation, transfer of title, or beneficial interest under any trust right of prescription or pre-emptionor under any Agreement or other disposition or under any decree, order or Awardor otherwise claiming, any nature whatsoever in respect of the said Land, is hereby required to make the same known in writing along with the documentary proof thereof to the undersigned at Shop No. 03, SURYA KIRAN CHSL LTD., Jayraj Nagar, Vazira Naka, Borivali west, Mumbai 400091, within a period of Fourteen (14) days (both day inclusive) of the publication hereof failing which the claim of such person(s) will deemed to have been waived and for abandoned.

MRS. PRADNYA VIKAS GAIKWAD Place : Mumbai ADVOCATE Date: 31.10.2019



HINDALCO INDUSTRIES LIMITED

Regd. Office: Ahura Centre, B Wing, First Floor, 82, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400 093. Tel: +91 22 66917000 Fax: +91 22 66917001 Email: hindalco@adityabirla.com, Website: www.hindalco.com & www.adityabirla.com CIN No. L27020MH1958PLC011238

NOTICE REGARDING LOST SHARE CERTIFICATES

NOTICE is hereby given that following Share Certificates have been Reported Lost and Shareholders/ Investors/Legal Heirs have applied for IEPF Claims and issue of duplicate shares.

FOLIO NO.	NAME OF THE SHAREHOLDER	NO OF Shares	DIST NO(S)	CERTIFICATE NO(S)
HB021634	AMAR PAL SINGH, KALAWATI SINGH	410	113353281-113353690	HS024888
HB057272	SHANKAR LAL SARAF	424	114696761-114607090, 940958527-940958620	HS032550, HR017032

BY Order of the Board of Directors Hindalco Industries Limited

Blace : Mumbai Anil Malik 30th October, 2019 Date President & Company Secretary

KIRTI INVESTMENTS LIMITED CIN No. L99999MH1974PLC017826

Reg. Office: 202, A-Wing, Bldg. No. 3, Rahul Mittal Industrial Estate, Sir. M. V. Road, Andheri (East), Mumbai - 400 059

Un-Audited Financial Result for the Quarter and Half Year Ended 30th September, 2019

Extract of Statement of Un-Audited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September, 2019

CSE: Scrip Code: 021181 / MCX: Scrip Code: KIRTIINV

₹in Lacs(Except per share data)

Quarter Ended			Half Year Ended		Year Ended	
30-Sep-2019	30-Jun-2019	30-Sep-2018	30-Sep-2019	30-Sep-2018	31-Mar-2019	
Un-Audited			Un-Audited		Audited	
5.59	4.83	13.78	10.42	22.89	37.46	
1.17	0.55	8.38	1.72	11.70	13.55	
1.17	0.55	8.38	1.72	11.70	13.55	
1.17	0.52	7.74	1.69	9.21	12.05	
1.17	0.52	7.74	1.69	9.21	12.05	
1,100.00	1,100.00	1,100.00	1,100.00	1,100.00	1,100.00	
0.005	0.002	0.035	0.008	0.042	0.055	
	30-Sep-2019 5.59 1.17 1.17 1.17 1.17	30-Sep-2019 30-Jun-2019 Un-Audited 5.59 4.83 1.17 0.55 1.17 0.55 1.17 0.52 1.17 0.52	30-Sep-2019 30-Jun-2019 30-Sep-2018 Un-Audited 5.59 4.83 13.78 1.17 0.55 8.38 1.17 0.55 8.38 1.17 0.52 7.74 1.17 0.52 7.74 1,100.00 1,100.00 1,100.00	30-Sep-2019 30-Jun-2019 30-Sep-2018 30-Sep-2019 Un-Audited Un-Audited 5.59 4.83 13.78 10.42 1.17 0.55 8.38 1.72 1.17 0.55 8.38 1.72 1.17 0.52 7.74 1.69 1.17 0.52 7.74 1.69 1,100.00 1,100	30-Sep-2019 30-Jun-2019 30-Sep-2018 30-Sep-2019 30-Sep-2018	

Notes:

(1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 30th October, 2019. (2) The Company is engaged in Investment business and there is no separate reportable segment as per Ind AS 108. (3) The above financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the Ind AS 34 "Interim Financial Reporting" prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India. (4) The Financial Results of the Company are submitted to MCX and Calcutta Stock Exchange and are available on Company's website at www.kirtiinvestments.com. For Kirti Investments Limited

Sandeep Biranje

Thane, 30th October, 2019

Chief Financial Officer

KEDIA CONSTRUCTION CO. LTD.

CIN No. L45200MH1981PLC025083

Reg. Office: 202, A-Wing, Bldg. No. 3, Rahul Mittal Industrial Estate, Sir. M. V. Road, Andheri (East), Mumbai - 400 059 Un-Audited Financial Result for the Quarter & Half Year Ended 30th September, 2019

Extract of Statement of Un-Audited Financial Results for the Quarter & Half Year Ended September 30, 2019 Scrip Code: 500002 Fin Lace/Eveent per chare data\

	Quarter Ended			Half Year Ended		Year Ended	
Particulars	30-Sep-2019	30-Jun-2019	30-Sep-2018	30-Sep-2019	30-Sep-2018	31-Mar-2019	
	Un-Audited			Un-Audited		Audited	
Total Income from Operations	11.05	9.00	6.22	20.05	15.27	34.39	
Net Profit for the period (before Tax, Exception and/or Extraordinary Items)	3.50	4.34	1.30	7.84	5.26	9.36	
Net Profit for the period before Tax (after Exception and/or Extraordinary Items)	3.50	4.34	1.30	7.84	5.26	9.36	
Net Profit for the period after Tax (after Exception and/or Extraordinary Items)	1.82	3.21	1.05	5.03	3.95	6.41	
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after Tax) and other comprehensive Income (after tax)	1.82	3.21	1.05	5.03	3.95	6.41	
Equity Share Capital	150.00	150.00	150.00	150.00	150.00	150.00	
Earning per Share (of Rs.5/- each) Basic & Diluted	0.061	0.107	0.035	0.168	0.132	0.214	

Notes:

(1) The above is an extract of the details format of Quarterly / Half-Yearly Financial Results filed with the BSE under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015. The Full format of the Quarterly Financial Results are available on the web site of BSE and on the Company's website at www.kcclindia.com

> For Kedia Construction Co. Ltd. Murlidhar Gupta Director DIN: 01644167

Thane, 30th October, 2019

NITIN CASTINGS LIMITED CIN No. L65990MH1982PLC028822

Reg. Office: 202, A-Wing, Bldg. No. 3, Rahul Mittal Industrial Estate, Sir. M. V. Road, Andheri (East), Mumbai - 400 059

Un-Audited Financial Result for the Quarter & Half Year Ended 30th September, 2019

Extract of Statement of Un-Audited Financial Results for the Quarter & Half Year Ended September 30, 2019

Scrip Code: 508875				₹i	n Lacs(Except p	er share data)
	Quarter Ended			Half Year Ended		Year Ended
Particulars	30-Sep-2019	30-Jun-2019	30-Sep-2018	30-Sep-2019	30-Sep-2018	31-Mar-2019
	Un-Audited			Un-Audited		Audited
Total Income from Operations	1,839.17	1,699.43	1,761.28	3,538.60	3,344.99	7,546.40
Net Profit for the period (before Tax, Exception and/or Extraordinary Items)	90.53	73.90	94.38	164.43	231.08	414.14
Net Profit for the period before Tax (after Exception and/or Extraordinary Items)	90.53	73.90	94.38	164.43	137.70	320.76
Net Profit for the period after Tax (after Exception and/or Extraordinary Items)	77.06	50.91	64.97	127.97	106.66	233.72
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after Tax) and other comprehensive Income (after tax)	77.06	50.91	65.70	127.97	107.39	205.71
Equity Share Capital	257.07	257.07	257.07	257.07	257.07	257.07
Earning per Share (of Rs.5/- each) Basic & Diluted (Note-1)	1.50	0.99	1.28	2.49	2.09	4.00

Notes:

1) The above is an extract of the details format of Quarterly / Half-Yearly Financial Results filed with the BSE under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of BSE and on the Company's website at www.nitincastings.com

For NITIN CASTINGS LIMITED Nipun Kedia Director DIN: 02356010



CIN: L31500MH1938PLC009887 Regd. Office: 45/47, Veer Nariman Road, Mumbai 400 001. Tel.: 022 - 6149 7000, Email ID: legal@bajajelectricals.com Website: www.bajajelectricals.com

NOTICE

NOTICE is hereby given, pursuant to the Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of Bajaj Electricals Limited (the "Company") will be held on Wednesday, November 6, 2019 to consider, approve and take on record, inter-alia, the unaudited standalone and consolidated financial results of the Company for the quarter and half year ended on September 30, 2019.

This intimation is also available on the website of the Company www.bajajelectricals.com and on the website of the stock exchanges, where the shares of the Company are listed, viz. www.bseindia.com and www.nseindia.com.

Place: Mumbai Date: October 30, 2019

Mangesh Patil EVP - Legal & Company Secretary

For Bajaj Electricals Limited



BDH INDUSTRIES LIMITED

Regd. Office: Nair Baug, Akurli Road, Kandivli (East), Mumbai – 400 101. Tel. No. - 022-6155 1234, Fax No. - 022-2886 8349 Email: investors@bdhind.com. Website: www.bdhind.com CIN - L24100MH1990PLC059299

NOTICE

Pursuant to the provisions of Regulation 29 read with Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday 7th November, 2019 at 4.00 p.m. at the Registered Office of the Company, inter-alia, to consider and take on record the Unaudited Financial Results for the second quarter and half year ended 30th September, 2019 of the financial year 2019-20.

Notice is also available on the website of the Company at www.bdhind.com and also on Stock Exchange website at www.bseinda.com.

For BDH Industries Limited

Place: Mumbai, Nikita Phatak (ACS-23104) Date: 30-10-2019. Company Secretary and Compliance Officer

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL MUMBAI BENCH **COMPANY PETITION NO. 3711 OF 2019** In the matter of Section 66 and other applicable provisions of the

Companies Act, 2013;

In the matter of Reduction of Non-Convertible Redeemable Preference Share Capital of Chimera Industrial and Development Private Limited (Formerly Known as MIDCO Limited).

Chimera Industrial and Development Private Limited (Formerly known as MIDCO Limited), a company incorporated under the provisions of the Companies Act, 1956, CIN: U29254MH2012PLC232826, having its registered office at 8, Suleman Chambers, 1st Floor, 4 Battery Petitioner Company Street, Colaba, Mumbai - 400005

NOTICE OF HEARING OF PETITION

Notice may be taken that a petition was presented to the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ('Tribunal') on the 10th day of October, 2019 and was admitted by the Tribunal on 25th day of October, 2019 for confirming reduction of the entire Non-Convertible Redeemable Preference Share ("NCRPS") Capital of the Petitioner Company amounting to Rs. 2,650,000,050 (Two Hundred and Sixty Five Crores and Fifty) divided into 265,000,005 NCRPS of Rs. 10/- each and that such reduction be effected by cancelling and extinguishing the NCRPS of Rs 10/- each held by the NCRPS holders for a consideration of Rs.11.25 per NCRPS, consisting of premium of Rs 1.25 per NCRPS, payable to each NCRPS holder, amounting to a sum of Rs 2,981,250,056 (Two Hundred and Ninety Eight Crores Twelve Lakhs Fifty Thousand and Fifty Six).

The notices to individual creditors have been issued. The list of creditors prepared on 27th day of September, 2019 by the company is available at the registered office of the company for inspection on all working days during 11:00 AM to 06:00 PM.

If any creditor of the company has any objection to the petition or the details in the list of creditors, the same may be sent (along with supporting documents) and details about his name and address and the name and address of his authorised representative, if any, to the undersigned at the registered office of the company at 8, Suleman Chambers, 1st Floor, 4 Battery Street, Colaba, Mumbai 400005 within three months of date of this notice. In case no objection is received within the time stated above, entries in the list of creditors

will, in all the proceedings under the above petition to reduce the NCRPS capital of the company, be treated as correct. It may also be noted that a hearing has been fixed for 7th day of February, 2020 on which

day, the Tribunal shall hear the petition. In case any creditor intends to attend the hearing he should make a request along with his objections, if any. Place: Mumbai

Date: 31" October, 2019

Director Chimera Industrial and Development Private Limited 8, Suleman Chambers 1st Floor, 4 Battery Street, Colaba, Mumbai – 400005

00

Indian Overseas Bank GOREGAON BRANCH: Plot No.7, Bhanumathi Co-operative

Good People to Housing Society, Bangur Nagar, Goregaon (West) Mumbai 400 104.

Tel: 022-28779155/28778217 E-mail: iob2070@iob.in POSSESSION NOTICE (For Immovable Property) [(Rule 8(1)]

Where as, The undersigned being the Authorised Officer of the Indian Overseas Bank under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of security interest act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the security interest (Enforcement) rules, 2002 issued a demand notice dated 03.05.2019 calling upon the borrowers Mrs.Uma Ashish Gupta & Mr. Ashish B Gupta at Flat no. A-18, Kaveri Mahima CHS Ltd., Bangur Nagar, Goregaon, Mumbai 400 090 (hereinafter referred as "borrowers") to repay the amount mentioned in the notice being Rs.20,94,893/- (Rupees Twenty Lakhs Ninety Four Thousand Eight Hundred and Ninety Three only) as on 30.04.2019 with further interest at contractual rates and rests, charges etc till date of realization within 60 days from the date of receipt of the said notice.

 The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise the powers conferred on him/her under section 13(4) of the said act read with rule 8 of the said rules on this 29th day of October of the year 2019.

2. The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Indian Overseas Bank for an amount of Rs.20,94,893/- (Rupees Twenty Lakhs Ninety Four Thousand Eight Hundred and Ninety Three only) as on 30.04.2019 with interest thereon at contractual rates & rests as agreed, charges etc., from the aforesaid date mentioned in the demand notice till date of payment less repayments, if any, made after issuance of Demand Notice. The dues payable as on the date of taking possession is Rs. 18,46,162 /- (Rupees Eighteen Lakhs Forty Six Thousand One Hundred and Sixty Two Only) payable with further interest at contractual rates & rests, charges etc., till date of payment.

The borrowers attention is invited to provisions of Sub-section(8) of the Section. 13 of the Act, in respect of time available to them, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property

All that part and parcel of the property consisting of Shop no.3B, Ground Floor, E. Wing, admeasuring 14.11 sq mtrs, Kaveri Mahima Co-Operative Housing Society Limited, Survey No.161 (Part) Plot no.17 of Village Pahadi, Bangur Nagar, M G Road, Goregaon (W), Mumbai-400 090.

Bounded: On the North by Kaveri Mahima On the South by Maharaj Agrasen Marg On the East by Shops On the West by Ganga Jyoti Building

Date : 29.10.2019 **Authorised Officer** Indian Overseas Bank

Kirti Shukla

Extracts of Statement of Consolidated Financial Results

for the quarter and half-year ended 30 September, 2019

(₹ in crore

(₹ in crore

Particulars	Quarter ended 30 September, 2019 (Unaudited)	Quarter ended 30 June, 2019 (Unaudited)	Quarter ended 30 September, 2018 (Unaudited)	Half-year ended 30 September, 2019 (Unaudited)	Half-year ended 30 September, 2018 (Unaudited)	Year ended 31 March, 2019 (Audited)
1. Revenue from operations from continuing operations	3,083.50	2,896.94	2,960.66	5,980.44	5,705.07	11,296.33
2. Profit from continuing operations before exceptional						
items, share of (loss)/profit of joint ventures and tax	473.43	422.30	491.55	895.73	865.04	1,572.21
3. Profit from continuing operations after exceptional items,						
before share of (loss)/profit of joint ventures and tax	473.43	414.30	491.55	887.73	865.04	1,642.54
4. Profit from continuing operations before tax	475.62	411.61	528.74	887.23	924.13	1,741.75
5. Profit from continuing operations after tax	436.82	281.48	408.82	718.30	678.43	1,394.83
6. Loss from discontinued operations before share of						
profit of joint ventures and tax	-	-	-	-	(11.31)	(11.31)
7. Profit/(loss) from discontinued operations after tax	0.23	31.11	-	31.34	(7.98)	(7.98)
8. Profit for the period (5 + 7)	437.05	312.59	408.82	749.64	670.45	1,386.85
9. Total comprehensive income for the period	408.99	532.45	679.45	941.44	1,289.55	1,972.98
10. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	254.82	254.82	254.82	254.82	254.82	254.82
11. Other equity and Non-controlling interests						15,001.12
12. Earnings per share						
- Basic and Diluted (for continuing operations)	13.92*	8.19*	12.63*	22.11*	21.03*	45.69
- Basic and Diluted (for discontinued operations)	0.01*	1.22*	-	1.23*	(0.31)*	(0.31)
- Basic and Diluted (for continuing and discontinued						
operations)	13.93*	9.41*	12.63*	23.34*	20.72*	45.38
* Not annualised						

Extracts of Statement of Standalone Audited Financial Results for the quarter and half-year ended 30 September, 2019

Particulars Quarter Quarter Quarter Half-year Half-year Year ended ended ended ended ended ended 30 30 30 30 30 31 September, June, September, September, September, March, 2019 2019 2018 2019 2018 2019 1. Revenue from operations from continuing operations 1,020.57 1,031.44 1,013.61 2,052.01 2,002.80 4,080.86 2. Profit from continuing operations before exceptional items and tax 312.15 367.27 380.47 679.42 748.00 1,219.83 3. Profit from continuing operations before tax 312.15 359.27 380.47 671.42 748.00 1,219.83 4. Profit from continuing operations after tax 293.65 254.48 295.13 548.13 559.02 917.72 5. Loss from discontinued operations before tax (11.31)(11.31)(7.98)6. Loss from discontinued operations after tax (7.98)7. Profit for the period (4 + 6)293.65 254.48 295.13 548.13 551.04 909.74 1,142.73 8. Total comprehensive income for the period 144.43 486.52 197.54 630.95 377.64 9. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share) 254.82 254.82 254.82 254.82 254.82 254.82 10. Other equity 11,541.39 250.00 11. Debt capital # 250.00 12. Debenture redemption reserve 240.00 240.00 13. Earnings per share 11.53* 9.99* 11.58* 21.52* 21.94* 36.02 Basic and Diluted (for continuing operations) - Basic and Diluted (for discontinued operations) (0.31)*(0.31)- Basic and Diluted (for continuing and discontinued 11.53* 9.99* 11.58* 21.63* 21.52* 35.71 operations) 0.06 14. Debt equity ratio Note 2 0.11 15. Debt service coverage ratio Note 2 2.21 2.33 16. Interest service coverage ratio 15.44 13.77 Note 2 # Represents Non-Convertible Debentures * Not annualised Notes:

Place : Mumbai

Date: 30 October, 2019

- 1. The above is an extract of the detailed format of the Consolidated and Standalone financial results for the for the quarter and half-year ended 30 September, 2019 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Consolidated and Standalone financial results for the for the quarter and half-year ended 30 September, 2019 are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and the Company's website (www.tatachemicals.com).
- 2. On 2 July, 2019, the Company redeemed its Unsecured Redeemable Non-Convertible Debentures ('NCD') of ₹ 250 crores along with interest due and has consequently transferred the balance of Debenture Redemption Reserve to the General Reserve. Accordingly, the said NCDs stand redeemed and are no longer listed.
- 3. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on 30 October, 2019.

For and on behalf of the Board of TATA CHEMICALS LIMITED

R. MUKUNDAN MANAGING DIRECTOR AND CEO

TATA CHEMICALS LIMITED

Regd. Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai - 400 001. Tel: +91 22 66658282 Fax: +91 22 6665 8144 Website: www.tatachemicals.com CIN:- L24239MH1939PLC002893 Email: investors@tatachemicals.com

epaper. Freepress journal 19

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

HAVE CHANGED MY NAME FROM KAWALJEET SINGH TIRATH SINGH BAGGA TO KAWALJEET SINGH TIRATH SINGH AS PER AADHAR CARD NO: 6142

I HAVE CHANGED MY NAME FROM ADITYH SUBRAMANYAM KUDVA TO ADITYA SUBRAMANYAM KUDVA AS PER AFFIDAVIT DATED: 29/10/2019. CL-1257 T HAVE CHANGED MY NAME FROM "UZMA PRAVEEN" TO AS 'UZMA PARVEEN" AS PER AADHAR. CL-210 I HAVE CHANGED MY NAME FROM NAFEEZ KHAN TO NAFEES MUJJU KHAN AS PER MY DOCUMENT CL-328 I HAVE CHANGED MY NAME FROM

DINESHKUMAR KESHULAL NAGDA TO DINESH KESHULAL JOSHI AS PER MY DOCUMENT CL-328 A I HAVE CHANGED MY NAME FROM KESHULAL DAULATRAM NAGDA TO

KESHULAL DAULATRAM JOSHI AS PER MY DOCUMENT CL-328 B I HAVE CHANGED MY NAME FROM DEVIBAI KESHULAL NAGDA TO DEVIBAI KESHULAL JOSHI AS PER MY DOCUMENT CL-328 C

THAVE CHANGED MY NAME FROM ANAL VIJAY MISHAL TO ANAL PANDURANG KUDTARKAR AS PER AFFIDAVIT CL-328 D

HAVE CHANGE MY NAME FROM MUKHTAR AHMED ANSARI TO MUKHTAR MOHD YAKUB AHMED AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM EJAJ AHAMAD SHAKIL AHAMAD PATEL TO EJAJ SHAKIL PATEL AS PER DOCUMENTS

CL-328 F I HAVE CHANGED MY NAME FROM ABDULLAH AZIZU RAHIMAN SHAIKH TO ABDULLAH AZIZURREHMAN SHAIKH AS PER DOCUMENTS CL-328 G

I HAVE CHANGED MY NAME FROM AZIZU RAHIMAN SHAIKH TO AZIZURREHMAN SHAIKH AS PER DOCUMENTS CL-328 H HAVE CHANGED MY NAME FROM BISMILLA MOHAMED MULLA TO BISMILLAH MOHAMMED MULLA AS PER AFFIDAVIT DATED 30/10/2019 CL-359 I HAVE CHANGED MY OLD NAME FROM USHA BHASKAR SHIRGAONKAR TO MY NEW NAME ASHWINI ASHOK MORE AS PER AADHAR CARD NO . 7235 8201 4403

HAVE CHANGED MY NAME FROM SURAJKUMAR RAMJEET CHAURASIA TO SURAJ RAMJEET CHOURASIA, AS PER ADHAAR CARD NO: 884456091614

HAVE CHANGED MY NAME FROM LALITA CHINDHU KOLHE TO HEMLATA DINKAR DESHMUKH, AS PER AFFIDEVIT DATE:30/10/2019 HAVE CHANGED MY NAME FROM

PRAMOD VASANT MANAVE TO PRAMOD VASANT MANVE, AS PER AFFIDEVIT DATE:30/10/2019 I HAVE CHANGED MY NAME FROM RAJAN

RAMAGNYAPRASAD KANOJIA TO RAJAN RAMAGYA KANOJIYA, AS PER AFFIDAVIT DATE:30/10/2019 HAVE CHANGED MY NAME FROM

RAMAGNYAPRASAD BHAGELU KANOJIA TO RAMAGYA BHAGELU KANOJIYA, AS PER AFFIDAVIT, DATE:30/10/2019 CL-532 D

HAVE CHANGED MY NAME FROM LAKSHMI PERUMAL TO LAXMI BALRAMAN ADIDRAVIDAR AS PER DOCUMENTS. CL-611 HAVE CHANGED MY NAME FROM SADANANDA MAHABALA SHETTY TO SADANAND MAHABALA SHETTY AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL JAINAL SHAIKH TO JENAL ABDUL BASHA SHAIKH AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM PATHAN FAHAD AKHTAR KAMAL AKHTAR TO FAHAD AKHTAR KHAN AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM NAMEERA SHABIR KHAN TO NAMEERA SAVIR ALI KHAN AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM ZISHAN SHABIR KHAN TO ZISHAN SAVIR ALI KHAN AS PER DOCUMENT. CL-629 D HAVE CHANGED MY NAME FROM GULAME GAUS RASEED AHMAD TO GULAME GAUS RASEED AHMAD SHAIKH AS PER AFFIDAVIT. CL-672 HAVE CHANGED MY NAME FROM HAREESH RAMCHANDRA PRABHU (OLD

NAME) TO HARISH RAMCHANDRA PRABHU (NEW NAME) AS PER AFFIDAVIT DATED :- 26/10/2019. CL-781 HAVE CHANGED MY NAME FROM VAISHALI BABU SAWANT TO SAYALI

ANIL SAWANT AS PER DOCUMENTS.

I KUNDHALA GOVIND NAGAVEKAR D/O GOVIND SITARAM NAGAVEKAR AGE 57 YEARS, ADDRESS: BLDG NO. 30, ROOM NO.966, GANESH CHS LTD, TAGORE NAGAR, VIKHROLI (EAST), MUMBAI 400083 HAS CHANGED MY NAME FROM KUNDHALA GOVIND NAGAVEKAR TO APARNA ANIL KANGUTKAR VIDE AFFIDAVIT NUMBER 11117 DATED 25.10.2019 BEFORE NOTARY BY

SHAHEEN J SHAIKH HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH MADHIYA PARVEZ TO MADIHA PARVEZ SHAIKH AS PER AADHAR CARD NO: 424233958043. I HAVE CHANGED MY NAME FROM KAJAL

RAMESH CHAURASIA TO KAJAL RAMESHCHANDRA AS PER AADHAR CARD NO: 931013741202. CL-907 A I MEHAJABEEN ABDUL HUMIDAL MOHD SHAFI, HAVE CHANGED MY NAME TO MEHJABEEN HAMID ALI IDRISI. VIDE DEED POLL - AFFIDAVIT.

HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH RIYAZ BASHA MEHBOOB SHAIKH TO SHAIKH RIYAZ MAHBOOB AS PER AFFIDAVIT.

YYY

कर्जदार आणि सहकर्जदाराचे

नाव/कर्ज फाईल क्र./शाखेचे

एमएच०४९०६१०००१९४२ आणि

मिळकतीं/तारण मत्तांच्यासापेक्ष वरील नमूद रकमेकरिता भाराअधीन राहील

संतोष भाऊ सोनावणे आणि

एमएच०४९०६१०००२३५९

आशा संतोष सोनावणे/

नेरे पनवेल

दिनांक: ३१.१०.२०१९

ठिकाण: नेरे पनवेल

ASPIRE

HAVE CHANGED MY NAME FROM ANSARI MOHD ARQAM MOHD ISLAM TO MOHAMMAD ARQAM MOHAMMAD ISLAM ANSARI AS PER AFFIDAVIT.

CL-957 A HAVE CHANGED MY NAME FROM ANSARI MOHD ISLAM TO MOHAMMAD ISLAM ANSARI AS PER AFFIDAVIT.

CL-957 B HAVE CHANGED MY NAME FROM MURTUZA HUSAIN ABHON SUSEIN SAYYAD TO MURTUZA HUSSAIN SAYYED AS PER AFFIDAVIT. CL-1023

I HAVE CHANGED MY NAME FROM PER AFFIDAVIT. CL-1023 A HAVE CHANGED MY NAME FROM RAKESH ARUNKUMAR BHAGAT TO

AFFIDAVIT.

CL-1023 C **AFFIDAVIT** PRAKASH

HAVE CHANGED MY NAME FROM

SANA FATEMA MOHD MEHDI NAMDAR

AS PER AFFIDAVIT. SALAHUDDIN IMTIYAZ HUSAIN ANSARI TO MOHAMMAD SALAHUDDIN ANSARI AS PER AFFIDAVIT.

RESHMIBEN JAYANTILAL DOSHI TO RESHMI JAYANTILAL DOSHI AS PER AFFIDAVIT. CL-1023 I HAVE CHANGED MY NAME FROM

RAHUL KUMAR JAISWAR TO RAHUL AFFIDAVIT.

AFFIDAVIT. CL-1023 K HAVE CHANGED MY NAME FROM NAJMA ARIF JANI SHAIKH TO NAJMABI ARIF JANI SHAIKH AS PER AFFIDAVIT.

SIMRAN R. CHHATPAR TO MS. CHANDNI NARESH RAMWANI AS PER AFFIDAVIT. CL-1023 M

HAVE CHANGED MY NAME FROM CHOUHAN

SAURAV JANARDHAN SINGH TO SAURAV JANARDAN SINGH AS PER AFFIDAVIT DATED -26/10/2019. HAVE CHANGED MY NAME FROM RAHULKUMAR SANGANI TO RAHUL SANGANI AS PER AFFIDAVIT.

SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-1023 Q

ANSARI SALMA BANO MANSOOR

CL-843


३४६१/१९९३ अंतर्गत एसआरओ, मुंबईसह नोंदणीकृत करिता दाखल एमआयडीसी (लेझर) आणि मे. रिटा सिंटेक्स प्रा. लि. यांच्यामधील निष्पादित दिनांक ०८-१२-१९९३ रोजीचा नोंदणीकृत भाडेपट्टा विलेख हा हरविला आणि गहाळ झाला असून अथक प्रयत्नांच्या शोधानंतरही शोधून सापडण्यासारखा नाही आणि विक्रेत्यांनी दिनांक २९-१०-२०१९ रोजीस तक्रार क्र. ६३२७/१९ अंतर्गत वाकोला पोलिस स्टेशनला पोलिस तक्रार दाखल करूनही ते सापडले नाही. कंपनी आता पतस्विधेच्या परताव्यासाठी तारणा करीता माझे अशील म्हणजेच सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. ज्याची एक शाखा कार्यालय आहे. एसएमई, विलेपार्ले (पूर्व), मुंबई ४०० ०५७ (बँक) यांच्यासह मिळकतीचे समभाग

सामान्य जनतेला याद्वारे कळविण्यात येते की, कोणत्याही व्यक्तीला सदर मूळ कागदपत्र मिळाल्यास त्यांनी ती परत आणि हाती सोपवावी किंवा कोणत्याही व्यक्तीला दिनांक ०८-कोणताही हक्क, नामाधिकार, हितसंबंध आणि/किंवा दावे जसे की, विक्री, बक्षीस, अदलाबदल, विभागणी, गहाण, प्रभार, धारणाधिकार, विश्वस्त, निर्वाह, ताबा, पुरक कागदपत्राच्या पुराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना खालील दिलेल्या पत्त्यावर या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून पंधरा (१५) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, कोणतेही तसे दावे नसल्याचे मानण्यात येईल आणि दावे असल्यास ते त्यागित, रद्द केल्याचे, साइन दिल्याचे आणि/किंवा परित्यागित केल्याचे मानण्यात येईल आणि कंपनी सद्र वेळेच्या समाप्तीनंतर प्रमाणित/प्रतिलिपी प्रतींच्या आधारावर बँकेसाठी

वरील उल्लेखित मिळकतीचे परिशिष्ट

भाडेपट्टा जिमनीचे सर्व ते भाग आणि विभाग प्लॉट क्र. आर-२४७ असे ज्ञात, रबाळे, एमआयडीसी, टीटीसी इंडस्टियल एरिया, नवी मुंबई महापालिका, तालुका आणि नोंदणीकृत उप-जिल्हा ठाणे, जिल्हा आणि नोंदणीकृत जिल्हा ठाणे, मोजमापित १००० चौ. मीटर्स द्वारे समाविष्टित च्यासह बांधकामित फॅक्टरी बिल्डिंग मोजमापित अंदाजे ९९४.५० चौ. मीटर्स त्यावरील भाडेपट्टा धारक प्लॉट.

बोमनजी मास्टर लेन, काळबादेवी मेन पोस्ट ऑफिस आणि एडवर्ड थिएटर जवळ, काळबादेवी,



CIN: L31500MH1938PLC009887 नोंदणीकृत कार्यालयः ४५-४७, वीर नरिमन मार्ग, मुंबई ४०० ००९. टेली.नं.: ०२२ – ६१४९७०००, इमेल आयडी: legal@bajajelectricals.com वेबसाइट : www.bajajelectricals.com

सूचना

ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की सेबी (सूचीकरण आबंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमने, २०१५ च्या नियमन २९ तसेच नियमन ४७ ह्यांच्या अनुरोधाने, बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या (''कंपनी'') संचालक मंडळाची सभा ही बुधवार, ६ नोव्हेंबर २०१९ रोजी घेण्यात येईल, ज्यामध्ये इतर विषयांबरोबर, ३० सप्टेंबर २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीचे आणि सहामाहीचे अलेखापरीक्षित एकल आणि एकत्रित विचीय निष्कर्ष विचारात घेतले जातील, त्याला मान्यता दिली जाईल आणि ते नोंदवले जातील.

ह्यासंबंधीची सूचना कंपनीच्या <u>www.bajajelectricals.com</u> ह्या वेबसाइटवर आणि स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाइटवर, जेथे कंपनीचे समभाग सूचीबद्ध करण्यात आलेले आहेत, म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com वर देखील उपलब्ध आहेत.

बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड करिता स्थळ : मुंबई मंगेश पाटील दिनांक : ३० ऑक्टोबर, २०१९ कार्यकारी उपाध्यक्ष-कायदा आणि कंपनी सचिव

जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि.

30.90.7099

रोजीस थकबाकी

१८,२९,२५२/-

१३(२) अन्वये

मागणी सूचना

जारी केल्याची

२२.०८.२०१९

सांकेतिक

कब्जा सूचना

जारी केल्याची

तारीख

३०.१०.२०१९

प्राधिकृत अधिकारी

नोंदणीकृत कार्यालय: नॅशनल इन्शुरन्स बिल्डिंग, ६ वा मजला, १४,

जमशेदजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२०,

नेरे शाखा: महालक्ष्मी नगर, पनवेल माथेरान रोड, नेरे पनवेल, पनवेल- ४१०२०६.

दुर: ०२१४३–२३८१७६/ ७७ ई-मेल: nerepanvel@gichfindia.com

सांकेतिक कब्जा

दि सिक्युरिटी (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ च्या उप-नियम (१) अन्वये

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार यांनी जीआयसीएचएफएलचे प्राधिकृत अधिकारी म्हणून संबंधित सूचना प्राप्त झाल्यापासून ६० दिवसांत थकबाकी चुकती

करण्यासाठी खालील नावाचे तुम्ही/कर्जदार यांना बोलाविण्यासाठी सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये संबंधित तारखांना जारी केलेल्या मागर्ण

सचनेला अनसरून तम्ही विहित कालावधीत सदर थकबाकी चकती करण्यात कसर केलेली आहे. त्यामळे **जीआयसीएचएफएल**ने सरफैसी ॲक्ट. २००२ च्या

कलम १३ च्या पोटकलम (४) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथे खालील नमुद तारण मत्तेचा **सांकेतिक कब्जा** घेतला आहे.

गहाण मिळकतीचा पत्ता

बिल्डिंग क्र. ०१, हाऊस क्र. बी/१०१, मजला

क्र. १ ला, स्ट्रीटचे नाव महालक्ष्मी आंगन ii,

लॅन्डमार्क - चिंचवली गावाजवळ, चिंचवली,

ठिकाण - पनवेल सिटी, तालुका पनवेल, राज्य

महाराष्ट्र, पिन कोड - ४१० २०६

पढ़े, सदर सूचनेने, कर्जदारांना याद्वारे सदर सूचनेच्या तारखेपासून ७ दिवसांत जीआयसीएचएफएलला संबंधित मिळकतींचा रिक्त आणि शांततापर्ण कब्जा सपर्व

करण्यासाठी याद्वारे बोलविण्यात येत आहे, अन्यथा निम्नस्वाक्षरीकार सरफैसी ॲक्ट, २००२ आणि त्याच्या नियमान्वये पुरविलेल्या तरतुर्दीसह सूचीतील

कर्जदार आणि **सर्वसामान्य जनतेला** याद्रारे इशारा देण्यात येतो की. वरील उल्लेखित मिळकती/तारण मत्ता किंवा त्याच्या कोणत्याही भागासह कोणताही व्यवहार

करु नये आणि मिळकर्ती/तारण मत्तांशी करण्यात येणारा कोणताही व्यवहार हा **जीआयसीएचएफएल**च्या पूर्ण देयापर्यंत त्यावरील पुढील व्याजासह देय असणाऱ्या

अस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

मोतिलाल ओस्वाल टॉवर, रहिमतुल्लाह सयानी रोड, एस. टी. डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई-४०००२५.

ई-मेल: info@ahfcl.com सीआयएन:- यु६५९२३एमएच२०१३पीएलसी२४८७४१

मिळकतींचा विनियोग करु आणि/किंवा पद्धत स्वीकारण्याद्वारे वरील मिळकतींचा **सांकेतिक कब्जा** घेण्याची प्रक्रिया करण्याकरिता प्रतिबंधित असतील.

FEDERAL BANK

५१, अप्सरा अपार्टमेंटस्, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई-४०० ७०३ द्र.: ०२२-२७८९१७२६/२७८९७०७१ फॅक्सः ०२२-२७८९१७२७ ईमेलः bbyi@federalbank.co.in

सोने कर्ज-विक्री सचना

सर्व संबंधित आणि सर्वसाधारण जनतेच्या माहितीकरिता याद्वारे सचना देण्यात येते की खालील नमूद सोने कर्ज खात्यामध्ये, दि फेडरल बँक लि. च्या मुंबई/वाशी शाखेकडे ताबे गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने, जे विमोचनाकरिता थिकत होते आणि ज्यांचे पुन्हा पुन्हा सूचना पाठवुनही अद्यापि, विमोचन केलेले नाही, जर ते ०७.११.२०१९ रोजी वा त्यापुर्वी बंट न केल्यास खाजगी विक्रीद्वारे विक्री करण्यात येईल.

नाव गेस अहजा दिनांकः ३०.१०.२०१

खात्याची सूची					
खाते क्र.	निञ्वळ वजन (ग्रॅम)	कर्जाची मुद्दल रक्कम (रु.)			
९६४००००७४४९	४ ग्रॅम	७५००/-			
99	एव्हीपी	आणि शाखा प्रमुख शा. मुंबई/वाशी			

राष्ट्रीय केमिकल्स ॲंण्ड फर्टिलाइजर्स लिमिटेड (भारत सरकारचा उपक्रम)

•दूर. क्र. : (०२२) २४०४ ५०२४ • फॅक्स क्र. (०२२) २४०४ ५०२२ •ई-मेल : investorcommunications@rcfltd.com •वेबसाईट : www.rcfltd.com•सीआयएन : L24110MH1978G01020185 सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, भारतीय प्रतिभृती आणि विनियमन बोर्ड (सचिबंधने आणि प्रकटन आवश्यकता) विनियम, २०१५ च्या विनियम २९ व सोबत वाचलेले विनियम ४७ च्या अनुसार राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टिलायझर्स लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभ **बुधवार, दि. १३ नोव्हेंबर, २०१९** रोजी संपन्न होईल व त्या सभेत इतर बाबींच्या विचारास_र ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाही आणि सहामाहीकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात आणि मंजुरीसाठी घेतले जातील.

ही सर्व माहिती www.rcfltd.com या कंपनीच्या व www.bseindia.com या बीएसई लिमिटेडच्या व www.nseindia.com या नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्य संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टिलायझर्स लि.करिता

(जे. बी. शर्मा) **दिनांक** : ३१ ऑक्टोबर, २०१९ कंपनी सचिव स्थळ : मुंबई

समृध्दिची एकत्र वाटचाल

(T) IDBI mutual

IDBI Asset Management Limited

CIN: U65100MH2010PLC199319 Registered Office: IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005 Corporate Office: 4th Floor, IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005 Tel: (022) 66442800 Fax: (022) 66442801 Website: www.idbimutual.co.in E-mail: contactus@idbimutual.co.in

Notice No. 08/2019-20

1. HOSTING OF UNAUDITED HALF-YEARLY FINANCIAL RESULTS OF THE SCHEMES OF IDBI MUTUAL FUND FOR THE PERIOD ENDED SEPTEMBER 30, 2019

Investors are requested to note that pursuant to Regulation 59 of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996, a soft copy of the unaudited half-yearly financial results of the schemes of IDBI Mutual Fund for the half-year period ended September 30, 2019 is hosted on IDBI Mutual Fund website (www.idbimutual.co.in) in a user-friendly and downloadable format.

REOPENING OF SUBSCRIPTIONS OF UNITS UNDER IDBI ULTRA SHORT TERM FUND, IDBI SHORT TERM BOND FUND, IDBI DYNAMIC BOND FUND AND IDBI CREDIT RISK FUND

This is with reference to our Notice no. 04/2019-20 dated June 6, 2019 regarding temporary suspension of subscriptions in the Schemes mentioned therein.

It has now been decided to start accepting the subscriptions under the said Schemes w.e.f. November 4, 2019 subject to the following condition.

Exit Load of 1% on (Redemption/Switch-out/Transfer/SWP) within 12 months from the date of allotment in the schemes, IDBI Short Term Bond Fund, IDBI Dynamic Bond Fund and IDBI Credit

Cap the maximum investment per PAN per year in the schemes, IDBI Ultra Short Term Fund, IDBI Short Term Bond Fund, IDBI Dynamic Bond Fund and IDBI Credit Risk Fund to 10% of the previous day of respective schemes AUM.

This Notice shall form an integral part of Scheme Information Document (SID) / Key Information Memorandum (KIM) of above mentioned schemes of IDBI Mutual Fund, as amended from time to time. All the others terms and conditions of SIDs and KIMs of the above mentioned schemes will remain unchanged.

> For IDBI Asset Management Limited (Investment Manager to IDBI Mutual Fund)

Place: Mumbai Date: October 30, 2019

(Head - Compliance and Risk Management)

Statutory Details: IDBI Mutual Fund has been set up as a trust sponsored by IDBI Bank Limited with IDBI MF Trustee Company Limited as the Trustee (Trustee under the Indian Trusts Act, 1882) and with IDBI Asset Management Limited as the Investment Manager

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



NOTICE CUM ADDENDUM

This notice cum addendum sets out the changes to be carried out in the Scheme Information Document (SID), Key Information Memorandum (KIM) of Tata Hybrid Equity Fund, Tata Small Cap Fund, Tata Large & Mid Cap Fund, Tata Offshore India Opportunities Scheme, Tata Multicap Fund, Tata Ethica Fund & Tata Offshore India Sharia Scheme for appointment of assistant fund managers.

Effective date: 1st November 2019 Assistant Fund Manager for Tata Hybrid Equity Fund & Tata Small Cap Fund:

Name and Age	Satish Chandra Mishra - 37 years
Qualification	B.Tech IIT (BHU) Varanasi, PGDM (TAPMI)
Brief Experience: (10 years)	Since July 2017 with Tata Asset Management Ltd. Reporting to Chief Investment Officer Equities. Responsibilities held: Assistant Fund Manager & Research Analyst.
	From May 2012 to July 2017 with HDFC Securities Ltd as Assistant Vice President, tracking Oil & Gas and Chemicals. Reporting to Head of Research.
	From June 2008 to May 2012 with PINC Research as Research Analyst, tracking Oil & Gas, Fertilisers and Engineering sectors. Reporting to Head of Research.
	He has also worked as an Assistant Engineer at Indian Farmers Fertilizer Cooperative Ltd. (IFFCO) for more than two years.
Total Experience Years	13 years
Assistant Fund Manager for:	Tata Resources & Energy Fund
Assistant Fund Manager for Ta	ta Large & Mid Cap Fund, Tata Offshore India Opportunities Scheme
Name and Age	Ms. Meeta Shetty - 39 years
Qualification	Bachelor in Economics CEA Charterholder

Bachelor in Economics, CFA Charterholder **Brief Experience:** From March 2017 with Tata Asset Management Ltd. Reporting (10 years) to the Chief Investment Officer - Equities. Responsibilities held: Assistant Fund Manager & Research Analyst. From Dec 2014 to Feb 2017 with Kotak Securities, tracking Pharma sector. Reporting to the Head of Research. From Jun 2013 to Nov 2014 with HDFC Securities, as Research Analyst, tracking Pharma sector. Reporting to Head of Research. From Sep 2011 to Jun 2013 with AMSEC (Asian Market Securities) as Research Analyst, tracking Pharma sector. Reporting to Head of From May 2010 to Sep 2011 with Dalal & Broacha Stock Broking as Research Analyst, tracking Pharma sector. Reporting to Head of From Dec 2002 to Feb 2005 with Karvy Stock Broking as Equity Advisor - Manager - PCG. Reporting to Head PCG. Total Experience Years Assistant Fund Manager for: Tata Digital India Fund & Tata India Pharma and Healthcare Fund. Assistant Fund Manager for Tata Multicap Fund Abhinav Sharma - 38 years Name and Age

Qualification B.Tech. (IIT Roorkee), PGDM (IIM Lucknow) From July 2015 with Tata Asset Management Ltd. Reporting to Brief Experience: Chief Investment Officer-Equities (10 years) Responsibilities held: Assistant Fund Manager & Research Analyst. From May 2012 to July 2015 with HDFC Securities Ltd as Research Analyst, tracking Capital Goods and Power utilities sectors. Reporting to Head of Research. From August 2008 to May 2012 with JM Financial Asset Management Ltd as Research Analyst, tracking Construction, capital goods, power utilities and cement sectors. Reporting to Head of Research **Total Experience Years** Assistant Fund Manager for: Tata Infrastructure Fund Assistant Fund Manager for Tata Ethical Fund & Tata Offshore India Sharia Scheme Name and Age Ms. Ennette Fernandes - 34 years Qualification B.Com, PGDBM Brief Experience: From January 2014 till date with Tata Asset Management Ltd. (10 years) Reporting to Chief Investment Officer-Equities Responsibilities held: Assistant Fund Manager & Research Analyst. From March 2009 to December 2013 with Phillip Capital India Pvt.

Limited, as Junior Research Analyst on FMCG sector. Reporting to Head of Research **Total Experience Years** Assistant Fund Manager for: Tata Large Cap Fund, Tata India Consumer Fund, Tata Retirement Savings Fund- Progressive, Tata Retirement Savings Fund- Moderate, Tata Retirement Savings Fund- Conservative, Tata Young Citizens Fund, Tata India Tax Savings Fund and Tata Mid Cap Growth Fund

Notes: -

- The above revision will be implemented prospectively and shall remain in force till further notice.
- This notice cum addendum will form an integral part of the SID & KIM of the schemes.
- All other terms & conditions of the SID & KIM read with other addendums including type of scheme & risk-o-meter remain unchanged.

Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully. Corporate Identity Number: TAML-U65990-MH-1994-PLC-077090

scheme related documents carefully.

आलेल्या अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोर दिलेल्या तारखेस मागणी सूचना जारी करून संबंधित कर्जदारांना त्यांच्या नावासमोर नमूद करण्यात आलेल्या रकमेची परतफेड सदर

४२१३०६ कल्याण, ठाणे, महाराष्ट्र.

प्राधिकृत अधिकारी

(ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लि.)

जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि.सार्ठ

सचना /सचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासन ६० दिवसांच्या आत करण्यास सांगितले होते. मागणी सुचनेमध्ये नमूद करण्यात आलेल्या रकमेची परतफेड करण्यात कर्जदारांनी कसूर केली आहे. याद्वारे कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेला सुचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टचे कलम १३(४) सहवाचता सदर रूल्सचा रूल ८ अन्वये त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून वरील वर्णन केलेल्या मिळकतीचा त्यांच्या प्रत्येक खात्यासमो

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

न्याअथी, निम्नस्वाक्षरीकारानी **अस्पायर होम फायनान्स कॉपोरेशन लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेटस् ॲन्ड एन्फोसेमेट

ऑफ अनुपालन नियम ८(१) ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या रुल ३ अन्वये प्रदान करण्यात

विशेषत: कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना याद्वारे इशारा देण्यात येतो की. वरील नमुद मिळकर्तीशी व्यवहार करू नये आणि मिळकर्तीशी केलेला कोणताही व्यवहार हा ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या येथे वरील नमुद करण्यात आलेल्या रकमेच्या भाराधीन राहील.

तारण मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरत्तरींकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. मागणी सूचनेची तारीख कर्ज करार क्र./कर्जदार/सह-कर्जदार/हमीदाराचे कब्जा घेतल्याची गहाण मिळकती/तींचे वर्णन आणि रक्कम एलएक्सपीईएन००११५-१६००२०२५८ फ्लॅट क्र. १०५. १ला मजला, इमारत क्र. ए. सोहम अपार्टमेंट १५-०६-२०१७ 78-90-7099 अरूण राजू शेट्टी आणि मोहिथा अरूण शेट्टी एस. क्र. ३९, पिसावली, कल्याण काका चा ढाबा जवळ रू. ११०७७१७/-कल्याण, ठाणे, महाराष्ट्र ४२१३०६ एलएक्सव्हीआयआर००३१५-१६००२०४१० फ्लॅट क्र. ४०१, ४था मजला, एस क्र. ३३, एच क्र. १, ओम १५-१२-२०१७ रविंद्रकुमार जिलाजीत मौर्या आणि धर्मेंद्र जिलाजित मोर्या लक्ष्मी अपार्टमेंट, अडिवली धोकाली, कल्याण, जय गणेश करिता चौक जवळ. ४२१३०६. ठाणे महाराष्ट **रू.** ९०८४६१/-एलएक्सपीएएन००३१५-१६०००५९७० फ्लॅट क्र. ४०२, ए विंग, ४था मजला, कृष्णा कृटिर इमारत 78-90-7099 28-03-2088 तुकाराम शिवाजी गदाडे आणि वर्षा तुकाराम गदाडे करिता सागरली गाव, डोबिंवली, एस. क्र. २०, हिस्सा क्र.२ अभिनव स्कूल जवळ, जि. ४२१२०२, ठाणे , महाराष्ट्र. रू. १९२७०५८/-एलएक्सपीएएन००३१५-१६००१२६७० १५-०६-२०१७ फ्लॅट क्र. ३०२, ३रा मजला, ए विंग, नामदेव स्मृती इमारत सेवक जासूत म्हात्रे आणि हौसाबाई जासूद म्हात्रे गाव आझदे, डोबिंवली पूर्व, ४२१२०१, कल्याण, ठाणे करिता रू. २०८१५२२/-फ्लॅट क्र. २०९, २रा मजला, बी विंग, एस क्र. २ एच क्र. ७/ए एलएक्सएएमबी००११६-१७००३८७२२ 28-03-2096 जितेंद्र अरूण चौधरी आणि संदीप अरूण चौधरी करिता शनिवार धाम अपार्टमेंट, कल्याण, चिंचपाडा, अबंरनाथ, ठाणे

रू. ११७०१५४/-

तारीख : ३१-१०-२०१९

ICICI

PRUDENTIAL

MUTUAL FUND

ICICI Prudential Asset Management Company Limited

Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051. Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumf.com,

Email id: enquiry@icicipruamc.com Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice-cum-Addendum to the Scheme Information Document (SID), Key Information Memorandum (KIM) and Statement of Additional Information (SAI) of the schemes of ICICI Prudential Mutual Fund (the Fund), as applicable

Investors may please note that following provisions, pertaining to treatment of purchase/

switch/Systematic Investment Plan (SIP)/Systematic Transfer Plan (STP) transactions

received through distributors whose AMFI registration/ARN has been suspended temporarily or terminated permanently by AMFI, shall form part of the SID/KIM/SAI of the schemes of the Fund, as applicable, with immediate effect: a) During the period of suspension, no commission shall be accrued or payable to the distributor whose ARN is suspended. Accordingly, during the period of suspension, commission on the business canvassed prior to the date of suspension shall stand

forfeited, irrespective of whether the suspended distributor is the main AMFI Registration Number ("ARN") holder or a sub-distributor. b) All Purchase and Switch transactions, including SIP/STP registered prior to the date of suspension and fresh SIP/STP registrations received under the ARN code of a suspended distributor during the period of suspension, shall be processed

Plan of the respective scheme perpetually*. A suitable intimation in this regard shall be sent to the investor informing them of the suspension of the distributor. *Note: If the AMC receives a written request/instruction from the unitholder to shift to other than Direct Plan under the ARN of the distributor post the revocation of suspension

under "Direct Plan" of the respective scheme and shall be continued under Direct

- of ARN, the same shall be honored. c) All Purchase and Switch transactions including SIP/STP transactions received through the stock exchange platforms through a distributor whose ARN is
- d) In case where the ARN of the distributor has been permanently terminated, the unitholders have the following options:

suspended shall be rejected.

- Switch their existing investments under the other than Direct Plan to Direct Plan (Investors may be liable to bear capital gains taxes as per their individual tax position for such transactions); or
- Continue their existing investments under the other than Direct Plan under ARN of another distributor of their choice

All the other provisions of the SID/KIM/SAI of the schemes of the Fund, as applicable,

This Notice-cum-addendum forms an integral part of the SID/KIM/SAI of the schemes of the Fund, as applicable, as amended from time to time.

For ICICI Prudential Asset Management Company Limited Place: Mumbai

Authorised Signatory Date: October 30, 2019 No. 022/10/2019

except as specifically modified herein above remain unchanged.

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id and mobile number to support paper-less communications.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs

across the country. To know more about it, please visit https://www.iciciprumf.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com Mutual Fund investments are subject to market risks, read all

CL-328 E

JUFISHA MURTUZA HUSAIN SAYYAD TO ZOFISHA MURTUZA HUSSAIN SAYYED AS

RAKESH ARUN BHAGAT AS PER

CL-1023 B HAVE CHANGED MY NAME FROM IMTIYAZ HUSSAIN AHMED HUSSAIN TO IMTIYAZ HUSAIN SHAIKH AS PER

HAVE CHANGED MY NAME FROM TO PRAKASHCHAND GANESHMAL JAIN AS PER AFFIDAVIT. CL-1023 D

SYLVESTER CAJETAN ALEX DCOSTA TO SLYVESTER ALEX D'COSTA AS PER AFFIDAVIT. CL-1023 E HAVE CHANGED MY NAME FROM SALMA MOHAMAD SADIQ PUNJANI TO

AS PER AFFIDAVIT. CL-1023 F I HAVE CHANGED MY NAME FROM VIVEK KUMAR KULDIP SINGH TO VIVEK SINGH CL-1023 G NAME FROM

HAVE CHANGED MY NAME FROM

SUBHASHACHANDRA JAISWAR AS PER CL-1023 J HAVE CHANGED MY NAME FROM NAZMABEE ARIF JANI SHAIKH TO NAJMABI ARIF JANI SHAIKH AS PER

CL-1023 L I HAVE CHANGED MY NAME FROM MRS.

MOHDSHARUKH MOHDRAFIQUE TO MOHAMMAD SHAHRUKH RAFIQ CHAUHAN AS PER AFFIDAVIT DATED-26/10/2019. CL-1023 N I HAVE CHANGED MY NAME FROM

CL-1023 P I HAVE CHANGED MY NAME FROM NADIM NAZIR SHAIKH TO NADEEM NAZIR

CHANGE OF BIRTH DATE

AHMED HAVE CHANGED MY BIRTH DATE FROM 20/04/1960 TO 20/04/1962 AS PER GOVT. OF MAHA. GAZETTE NO: M-1865476 DATED: SEPT. 06-12, 2018. CL-1256

जाहीर सूचना

मे. वर्ल्ड पॅक ॲटोमेशन सिस्टिम प्रा. लि. ज्याचा नोंदणीकृत पत्ता आहे, ११६, रवि इंडस्ट्रियल इस्टेट, महाकाली केव्हज रोड लगत, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३ (कंपनी) यांनी दिनांक १४-१०-२०१९ रोजीच्या अन्. क्र. टीएनएन-३/१६१६९-२०१९ अंतर्गत संयुक्त एसआरओ, ठाणे ३ सह नोंदणीकृत करिता दाखल आणि दिनांक १२-१०-२०१९ रोजीच्या हस्तांतरण आणि अभिहस्तांतरणाच्या विलेखा अंतर्गत मे. सिलकान्स इलेक्ट्रिकल मॅन्यूफॅक्चरिंग कंपनी प्रा. लि. (विक्रेते) यांच्याकडून याखालील लिखित परिशिष्टात वर्णन केलेल्या आणि भाडेपट्टा धारक जिमनीचे ते सर्व भाग आणि विभाग प्लॉट क्र. आर-२४७ अशी ज्ञात, रबाळे, एमआयडीसी, टीटीसी इंडस्ट्रियल क्षेत्र, नवी मुंबई महानगरपालिका, तालुका आणि नोंदणीकृत उप-जिल्हा ठाणे, जिल्हा आणि नोंदणीकृत जिल्हा ठाणे, मोजमापित अंदाजे १००० चौ. मीटर्स द्वारा समाविष्टित च्यासह बांधलेली फॅक्टरी बिल्डिंग, बांधकाम, मोजमापित अंदाजे ९९४.५० चौ. मीटर्स त्यावरील भाडेपट्टा धारक प्लॉट (मिळकत) खरेदी केली आहे.

विक्रेत्यांनी मुळत: दिनांक २०-१२-१९९३ रोजीस नोंदणीकृत अनु. क्र. बीबीएम-गहाण तयार करण्यास इच्छुक आहेत.

१२-१९९३ रोजीच्या भाडेपट्टा विलेख किंवा याखालील नमृद मिळकतीवर किंवा मध्ये सुविधाधिकार, करार किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे लिखित शपथपत्राद्वारे मिळकतीचे नोंदणीकृत गहाण तयार करण्यास मुक्त असेल.

> श्री. आर. व्ही. वेंगुर्लेकर, वकील कृष्णा निवास, रूम क्र. ४३, ३रा मजला,

मुंबई ४०० ००२. epaper.freepressjournal.in